

Cont.: +91 99200 54847 E-mail: tci@mtnl.net.in Web: www.tciil.in

Ref. No.: TCIIL/BSE/070/24-25

January 17, 2025

Electronic Filing

To,

Listing Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001.

Security ID: TCIIND; Security Code: 532262.

Sub.: Newspaper Publication – Unaudited Financial Results for December 31, 2024.

Ma'am/ Dear Sir,

We are submitting herewith newspaper publication of the Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2024 approved by the Board at its meeting held on January 15, 2025, published today i.e. on January 17, 2025 in the following newspapers:

- 1. Active Times (English); and
- 2. Mumbai Lakshadeep (Regional language –Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

For TCI Industries Limited

Amit A. Chavan

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Late Mr. Azeem Ibrahim Parkar was allo-tted, Flat No 501, in the "C" Wing of building No. 39 known as "Jay Palace [the said Building] more particularly described in the Schedule hereunder written, by M/s Aarti Construction Co., by and under a Deed of Rectification dated 21st January, 2003 registered under No. BDR – 4 – 462 - 2003 in ieu of Flat No. 601, allotted under Agreement for Sale dated 13th August. 2002 registered under No. BDR – 4 – 5282 – 2002. The said Mr. Azeem Ibrahim Parkar died on 4th April, 2014 leaving behind him, his wife - Mrs. Kavita Yomdhari Singh and his daughter – Sara Azeem Parkar as his only legal heirs.

Any person, in his individual capacity or otherwise, having or claiming to have any right, tittle, or interest in the said Flat more particularly described in the schedule hereunder written by way of possession, mortgage, charge lien, lease, sub-lease or any arrang-ement, or agreement to conduct, use occupation, purchase, transfer, gift, trust, inheritance, agreement for sale, understanding or in any manner or nature whatsoever is hereby required to make the same known his claim or objection, if any, in writing along with copies of supporting documentary evidence to the undersigned at their address stated hereunder, within 7 days from the date of publication of this notice, failing which it shall be presumed that there is no claim and the same, if any, shall be deemed to

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 501 admeasuring 372 Sq. Fts. (Built – up area) [the said Flat] on 5° Floor in the "C" Wing of building No. 39 known as "Jay Palace" [the said Building] constructed on land bearing Survey No. 163 and corresponding CTS No. 1218 situated at Village Versova, Taluka Andheri, Mumbai Suburban District lying being and situated at Yari Road, near Air India colony, Versova Andheri (West), Mumbai - 400 061 [the said Land]. SD/- ADV. ZEENAT PIRANI

Advocate High Court, Mumbai Contact: 9819657443 Place: Mumbai Date: 17.01.2025

TO WHOMSOEVER IT IS CONCERN

Notice is hereby given to the public at large that, Original Allotment letter, possession letter issued by MHADA to Vasudev Laxman Shenoy and Original agreement dated 20.10.1984 between Vasudev Laxman Shenoy & Manilal Maganlal Darji in respect of Flat No. 403, 4th Floor, A-wing, new building No.140, Ganesh Darshan CHSL, Pant Nagar, Ghatkopar (East) Mumbai is lost/misplaced and a complaint bearing lost report No. 7460-2025 dated 16.01.2025 lodged before Ghatkopar Police Station by my client Mr. Anilkumar H. Patel. If any one finds the above said originals kindly drop at the below mentioned address. Any person/s banks and/or financial institutions have any kind of claim/objection/s of whatsoever nature by way of legal charges, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease demands in respect of the above said flat shall lodge their claims and objections within 15 days from the date of publication hereof, with documentary evidence, at the undersigned address. If no claim/objection is received within the period prescribed above, it will be deemed that the above mentioned flat is free from all encumbrances Failing which it shall be assumed that there is no claim/s, of any person/s or bank or financial institutions, ir respect of said Flat/property and shall be treated as waived and not binding on my client. If any claim is received on the expiry of 15 days period the same will not be entertain. Sd/-

MS. NIKITA MEHTA Advocates High Court Bombay

PUBLIC NOTICE

Mr. Vivek Kumar Budhwani, Flat No. C 101 (C wing First floor) member of th Gokul Blossom Co-operative Housing Society Ltd, (Society Regn. No.MUM/W KW /HSG /TC/ 15873 / 2014-15/ DT 8/5/2014) having address at Goku Blossom CHS Ltd., Situated at plot C.T.S No. 871, 871/1 to 871/8 and 871/10 to 871/14, opposite to J. W. Marriott, Juhi Tara Road, Juhu, Mumbai-400049 is ioin nolder of Flat No. C-101 along with **Mrs** Iriday Vivek Budhwani, Shar ertificate no. 27, distinctive no. 261 to 270 both inclusive in respect to flat no 0 101 in the building of the society Goku Blossom Co-op. Hsg. Soc. Ltd., died or dt. 08/05/2023 without making any ation or will leaving following lega

1) Hriday Vivek Budhwani (Wife) 2) Yuvraaj Vivek Budhwani (Son) 3) Kumar Budhwani (Father) 4)Rani Kumar Budhwani (Mother)

Whereas 1. Yuvraaj Vivek Budhwani Kumar Budhwani 3. Rani Kuma Budhwani have transferred their right ir favour of Hriday Vivek Budhwani by release deed dated 21st day rember, 2024 registration no. BDR15

Mrs. Hriday Vivek Budhwani (Wife o Mr. Vivek Kumar Budhwani) hav applied to transfer the Rights, Share and nterest of the deceased members in the capital property of the society to her name in respect to the said property flat no C

The Society hereby invites claims objections from the heir or heirs or othe claimant or claimants/objector o objectors to the transfer of the said share and interest of the deceased member i the capital/property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of share and interest of the deceased member i the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society sha e free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner a are provided under the bye-laws of the society. The claims/objections if any received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the ociety. The claimants/objectors can ser /give their claims to the Manager of the society between 11:30 A.M. to 12:30 P.M. on Monday-Wednesday-Friday from the ate of publication of the notice till the date

of expiry of its period.

For and on behalf of Gokul Blossom CHS Ltd. Sd/-Hon.Secretary (Michael Pereira)
ace: Mumbai Date: 17/01/2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr.Vinod Kumar Shrivastav, is member of Nav Sindhudurg CHS.LTD, Shree Siddhi Vinayk Nagar, Penkar pada, Pandurang Wadi, Mira Road (East), Thane 410107. That he is holding Share Certificate no.35 for flat no.B/301 and B/302 as issued by society as per records.

That single Share Certificate No.35 was allotted by society to Mr.Vinod Kumar Shrivastav, for both flat's bearing flat No. B/301 and B/302, Hence he had applied for Independent two separate Share Certificates for his both flats.

Certificates for his both flats.

That this paper notice is given for calling the objection from any third party, any persons, person's, Bank institution, proprietorship Firms, partnership firm, LLP Firm, Companies, Trust, Financial Institution, and Etc. have any abjection for not issuing the independent share certificates for both the flats as referred herein above.

The Objection shall not be considered if not supported with the documents of his/her/their claims, That such objection shall be in writing and shall be only considered if received within the 14 days from date of publication of this notice to the undersigned at the office.

from date of publication of this notice to the undersigned at the office mentioned herein below. That if no claims/objections are received within the period of prescribed above, the Society shall issue two independent share certificate's for flat No.B/301 and B/302, Nav Sindhudurg CHS.LTD bearing Registration No. T.N.A(T.N.A)/HSG/(T.C)/6346/93-94 and shall completed process.

Date: -16/01/2025 Office- Shop No.A/117, Trivedi Plaza, Haydri Chauk, Mira Road (East), Thane.410107 Mob-No.92249 33350 adv.dheerajshrivastav@gmail.com

Adv.Dhiraj Shrivastav Advocate High Court & Inquiry officer Under Section 83 and 88 of Mah.Co-operative ocieties Act 1960.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

E-mail:- ddr.tna@gmail.com

Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/26110/2024

Application u's 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 864 of 2024.

Applicant:- Om Jay Galaxy Complex Co-Operative Housing Society Ltd.

Add: Opp. B. P. Road, Bhayander (E), Tal. & Dist. Thane-401105

Versus

Opponents:- 1. M/s. Galaxy Construction Company Through its Partner Mr. Sushilkumar Chamaria, 2. Anandrao Shankarrao Chauhan, 3. Madhukar Shankarrao Chauhan, 4. Manohar Shankarrao Chauhan, 5. Suman Shankarrao Chauhan, 6. Parvatibai Shankarrao Chauhan, 7. Kamlakar Ganpat Patil, 8. Krishna Bhau Patil, 9. Prakash Mohan Desai, 10. Balwant Bhai Mehta, 11. Laxman Pandurang Patil, 12. Jyoti CHS Ltd., 13. Narmada CHS Ltd., 14. Ganesh Dham CHS Ltd., 15. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 27/01/2025 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane									
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area						
137	56	2	680 Sq. Mtr.						
		Sd/-							
SEAL		(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.							

PUBLIC NOTICE

ThisThis is to bring to the knowledge of general public at large on behalf or my clients i.e. (1)MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN, (2) MS. SAKSHI SANJAY MUKHERJEE Nee SAKSHI DEVASIS SEN and (3) MS. SHREYA SANJAY MUKHERJEE Nee SHREYA DEVASIS SEN that then Sub Developers i.e. M/S. PIONEER BUILDERS sold the Flat No. 204 on Second Floor, in 'A' - Wing, area admeasuring 340 Sq. Ft. (Built Up), in the Building then known as "SILENT PARK" now known as "ROYAL SILENT PARK C.H.S. LTD.", lying, being and situated at Village Sandor, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar, to then Purchasers i.e. (1) MR. SANJAY ASHIT MUKHERJEE, (2) MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN by Agreement for sale dated 09/08/2000 which was duly registered in the office of Sub Registrar Vasai 1 bearing registration No. Chhapil 1653 2000, Dated 09/08/2000.MR. SANJAY ASHIT MUKHERJEE holds 50% Share in the said Flat & MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN holds 50% Share in the said Flat. Late MR.SANJAY ASHIT MUKHERJEE died on 17/04/2007 leaving behind him (1)MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN - (Wife), (2) MS. SAKSHI SANJAY MUKHERJEE Nee SAKSHI DEVASIS SEN - (Daughter) & (3) MS. SHREYA SANJAY MUKHERJEE Nee SHREYA DEVASIS SEN -(Daughter) as his only legal heirsto the said Flat. Now my clients have

100% ownership rights in the abovementioned Flat. So it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementioned Flat and Share Certificate sha raise objection at the address given below, within 14 (Fourteen) days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future.

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp. Bishop House Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202 Place : Vasai Date: 17.01.2025

NIWAS HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

(Formerly known as Indostar Home Finance PrivateLimited, hereinafter referred as NHFPL) Regd. Office: - Unit No. 305, 3rd Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri- Ghatkopar Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093

POSSESSION NOTICE [Rule 8 (1) and (2)]

Whereas, The Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the borrowe to repay the amount mentioned in the notice within 60 days from-the date of receipt of the said notice

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of NHFPL has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the date mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, t redeem the secured assets.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the NHFPL for the amount mentioned below and interest and other charges

Loan Account	Borrower(s) & Property Details	Amount & Date of Demand	Date of	Possession
Number		Notice	Possession	Status
LNVIR0HL- 02220022152	MISHRA	Rs. 6,66,013/- (Rupees Six Lakh Sixty Six Thousand Thirteen Only) DATE: 29-Oct-2022		PHYSICAL POSSESSION

PROPERTY BEARING: FLAT NO. G-2, GROUND FLOOR, A WING, (BUILDING NO.7), TYPE-B7A, SHREE BALAJI AVENUE, SECTOR-1, GUT NO 115,116 &118 NEAR COSMOS PARADISE, TATA HOUSING, BETEGAON, BOISAR (EAST), PALGHAR MAHARAHSTRA-401 501.

Authorised Officer NIWAS HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

TCI

TCI INDUSTRIES LIMITED

CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005 Cont.: +91 99200 54847 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

EVTD	ACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD (NIIADTED AND NING	MONTUS ENDED D	ECEMPED 21 2024
EATT	ACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD O		Lakhs, unless o	
SI.		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
No.	Particulars	31.12.2024	31.12.2024	31.12.2023
		Unaudited 1 95.48	Unaudited	Unaudited
1	Total income from operations (net)	95.48	173.15	34.50
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(63.65)	(138.08)	(14.80)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(63.65)	(138.08)	(14.80)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(63.65)	(138.08)	(14.80)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(62.65)	(120.00)	(14.90)
_	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(63.65)	(138.08)	(14.80)
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	90.67	90.67	90.67
7	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualised):			
	(a) Basic (b) Diluted	(7.10) (7.10)	(15.40) (15.40)	(1.65) (1.65)

. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.tciil.in).

. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their respective meetings held on January 15, 2025.

Place: Mumbai Date: 15/01/2025

For TCI Industries Limited Ravishanker Jhunjhunwala Chairman & Independent Director DIN: 00231379



NOTICE

Mrs Mana Fakhruddin Mandviwala a joint Member of the GULZAR COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED situated at 36/40. Dadoji Kondec Marg. Byculla East, Mumbai-400027 and jointly holding five (5) shares of Rs 50/each of the said Society bearing Distinctive Nos. 181 TO 185 (both inclusive) under Share Certificate bearing no. 037 dated 1st March, 2004 of the said Society and jointly seized and possessed of Flat No. 86 on the 8th floor admeasuring 655 sq. feet super built up area in the building known as "Gulzar Apartment" situated at 36/40 Dadoji Kondeo Marg, Byculla East. Mumbai- 400027 died intestate on 12.06.2024.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of in educated member in the capital property of the society. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital/ property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10am to 6pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date:16/01/2025.

For and on behalf of GULZAR COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED Hon. Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/26023/2024 Date :- 17 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Pror construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 17/12/2024

Application No. 851 of 2024.

Applicant :- Kusum Industrial Premises Co-Operative Society Ltd. Add : Opp. B. P. Cross Road, North No. 3, Bhayander (E), Tal. & Dist. Thane

Versus

Opponents: - 1. Mr. Ramesh Chandra Chandulal Shah, 2. Ushagauri B. Joshi, 3. Megh Industrial Premises Co-op. Soc. Ltd., 4. D. M. Metal Industrial Premises Co-op. Soc. Ltd., 5. Sai Estate Industrial Premises Co-op. Soc. Ltd., 6. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/01/2025 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
140	49	3/B	1137 Sq. Mtr.
SEAL		Sd/- (Dr. Kishor District Deputy Co.Operative Soci nt Authority U/s 5	Mande) Registrar,

MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED
CIN: L65999MH1994PLC079222
Regd Office: 3" FIr., Vaastu Darshan, "B" Wing, Azad Rd, Andheri (E), Mumbai-400 069.
Tel. No. 022 - 61919293 Email: mudrafinancial.1994@gmail.com website: www.mudrafinancial.net

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 31 ⁵⁷ DECEMBER, 2024 (Amount in Lakhs)										
	Particulars	Quarter ending 31,12,2024 (Unaudited)	Year to date figures for the current period ending 31.12.2024 (Unaudited)	Corresponding 3 months ended in previous year 31,12,2023 (Unaudited)						
1	Total Income from operations	31.37	87.40	33.24						
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	18.10	48.77	20.32						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	18.10	48.77	20.32						
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15.72	39.73	15.81						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.72	39.73	15.81						
6	Equity Share Capital	501.00	501.00	501.00						
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year									
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operation) 1. Basic: 2. Diluted:	0.31 0.31	0.79 0.79	0.32 0.32						

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).

Dipen Maheshwar Place : Mumbai Managing Director DIN: 03148904

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane
& Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/47593/2025 Date :- 09/01/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 25 of 2025.

Applicant :- Bhagyawan Co-Operative Society Ltd. Add: Room No. 203. 2nd floor, Shastri Nagar, Manisha Nagar Gate No. 3 Kalwa, Tal. & Dist. Thane-400605

Versus

Dated: 16th January, 2025

Opponents :- 1. M/s. Jayshree Builders through Shri. Ramesh Amrutlal Mehta, 2. M/s. Jayshree Builders through Shri. Deepak Ramesh Mehta 3. Shri. Sadashiv Baburav Pawar Take the notice that as per below details hose, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further

ction will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 24/01/2025 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Kalwa, Tal. & Dist. Thane

CTS No.	Bhumapan No. & Upvibhag No.	Area
3452	11/4	355 Sq. Mtr. out of 825.42 Sq. Mtr.
SEAL		Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, o.Operative Societies, Thane & t Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/26055/2024 Date :- 18/12/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 848 of 2024.

Applicant :- Martand Co-Operative Housing Society Ltd. Add : Mouje Katemanivali, Near Durga Mata Mandir, Ganeshwadi Kalyan (E), Tal. Kalyan, Dist. Thane

Versus

Opponents:- 1. M/s. Martand Developers through Partner Shri. D. V. Tiwari, 2. Shri. Krupashankar Ramdular Shukla Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The nearing in the above case has been fixed on 20/01/2025 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Katemanivali, Tal. Kalyan, Dist. Than

> Survey No. Hissa No. Area 64 2-A 310.00 Sq. Mtr. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

OFFICE OF THE SPECIAL RECOVERY & SALES OFFICER CO-OP. DEPT. GOVT. OF MAHARASHTRA C/O : Rameshwar Sahakari Patsanstha Maryadit Address: Rameshwar Vidhyamandir, Datta Mandir Road, Vakola, Santacruz East, Mumbai - 400055.

'FORM "Z" (See sub-rule 11 (d-1) of rule 107)

Possession Notice For Immovable Property Whereas the undersigned being the Banshi Laxman Gadhave Recovery officer of the

Rameshwar Sahakari Patsanstha Marvadit. Santacruz. Mumbai Under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. 1961 issued a demand notice dated 15/05/2024 calling upon the judgment debtor. Shri. Ramesh Devaji Bhojiya to repay the amount mentioned in the notice with date of

receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the

undersigned has issued a Japti Antim Notice for attachment dated 27/06/2024 of Rs.96,443/-(Rupees Ninety Six Thousand Four Hundred Fourty Three Only) and attached the property described herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the

property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 27 Day of December of the year 2024. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of

Rs. 96,443/- (Rupees Ninety Six Thousand Four Hundred Fourty Three Only) and interest & other charges thereon Description of the Immovable Property

Rameshwar Sahakari Patsanstha Maryadit, Santacruz Mumbai for an amount

Property Holder's Name - **Shri. Ramesh Devaji Bhojiya** Address - Baliram Singh Chawl, Babari wada, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai

400055 Property Name and Survey Number: As Per Light Bill Meter No. 6978057

Area about 6' x 10' = 60 Sq.Feet Property Tax Rs.-Directions – 1.) East - Back Side of Room

2.) West-Door, Mahesh Manu Bhojiya's Room

Date: 17/01/2025 Place: Mumbai

Laxmi Pawar's Room 3.) South -4) North - Shantaram Bhikaii Bendal's Room All that part and parcel of the property of Shri. Ramesh Devaji Bhojiya consisting of (As Per Light Bill Meter No. 6978057) Baliram Singh Chawl, Babari wada, Vakola Bridge

Santacruz (E). Mumbai – 400055. Mr. Banshi Laxman Gadhave Special Recovery & Sales Officer, Co-op. Societies, Maharashtra State

PUBLIC NOTICE

To Whomsoever it may concern Shri. Rampal Harshanram Vaid was the owner of Flat No. B/003 on Ground Floor and member of Ashtagandha Co-operative Housing Society Ltd., Mahatma Phule Road, Shivaji Nagar, Garibacha Wada, Dombivli (West), Dist-Thane 421 202. Shri. Rampal Harshanram Vaid expired on 30/11/2019 and his wife the deceased, Rajbala Rampal Vaid expired on 26/06/2021 leaving behind his sons Shri. Sanjeev Rampal Vaid, Shri. Balvindra Rampal Vaid and daughter Mrs. Mamta Zaffar Alam (Nee) Mamta Pampal Vaid as his only logal bein. The mether of the Rampal Vaid as his only legal heir. The mother of the deceased also expired prior to more than 45 years of the deceased. Balvindra Rampal Vaid and Mrs. Mamta Zaffar Alam both are not in contact with Shri. Sanjeev Rampal Vaid since 2003-2004 and he also not aware of their addresses. Shri. Sanjeev Rampal Vaid being son of deceased, Shri

Rampal Harshanram Vaid has made an application for membership of the society and submitted indemnity bond.

bond.
As per the documents submitted by Shri. Sanjeev Rampal Vaid, the society has decided to transfer the shares of the Flat No.B/003 in the name of Shri. Sanjeev Rampal Vaid as the member. The society hereby invites claims or objections from their heirs or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the the deceased member in the capital / property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society will be free to transfer the shares and interest of the deceased member/s in the capital / property of the society in the name of Shri. Sanjeev Rampal Vaid as the member in such manner as is provided under the bye-laws of the

Chairman / Secretary Place - Dombivali Ashtagandha Co-op. Hsg. Soc. Ltd. Date - 17/01/2025

Ashtagandhae Co-op. Hsg. Soc. Ltd Mahatma Phule Road, Shivaji Nagar, Garibacha Wada, Dombivli (East), Dist-Thane -421 202.

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 60:

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/47620/2025 Date :- 10/01/202: Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of

uction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 32 of 2025.

Applicant:- New Venketesh Sagar Co-Operative Society Ltd.
Add: 150 Feet Road, Near Flyover Bridge, Bhyander (W), Tal. & Dist. Thane-401101
Versus
Opponents:- 1) M/S. TIRUPATI ENTERPRISES, 2) Prakash Laxman Mhatre. 3

Applicant :- New Venketesh Sagar Co-Operative Society Ltd.
Add: 150 Feet Road, Near Flyover Bridge, Bhyander (W), Tal. & Dist. Thane-401101
Versus
Opponents: -1) M/S. TIRUPATI ENTERPRISES, 2) Prakash Laxman Mhatre. 3)
Vimal Prabhakar Mhatre, 4) Balvant Laxman Mhatre, 5) Surendra Krishnarao Mhatre, 6) Anupama Harendra Paralkar, 7) Karuna Krishnarao Mhatre, 8) Ayay shree Jaywant Mhatre, 10) Parag Jaywant Mhatre, 11)
Manisha Milind Mhatre, 12) Pratiksha Jaywant Mhatre, 13) Sadanand Ramachandra Mhatre, 15) Ganesh Ramchandra Mhatre, 15) Umsha Mhatre, 14) Ganesh Ramchandra Mhatre, 15) Umsha Ramchandra Mhatre, 17) Neelam Kamlakar, 18) Bharti Raghunath Mhatre, 19) Neeta Raghunath Mhatre, 20) Geeta Raghunath Mhatre, 21) Bayur Dwarkanath Mhatre, 23) Meghan Milan Chogle, 24) Hemalini Dwarkanath Mhatre, 23) Sumati Dwarkanath Mhatre, 29) Gauri Girish Patil, 30) Meghan Hareshwar Mhatre, 21) Yogesh Ramesh Mhatre, 29) Gauri Girish Patil, 30) Meghan Hareshwar Mhatre, 23) Nilma Sanjeev Pansare, 33) Karuna Ashok Gholap, 34) Ramnik Jayantilal Popat. 35) Kanaji Dayaliji Thakkar 36) Nila Manohar Rathod, 37) Dharmisha Vinod Rathod, 38) Bhagyanji Madhayij Rathod. 39) Mohan Vithal Patil, 40) Rajesh M. Chheda, 41) Navindas Jayjiyandas Pithdiya, 42) Annikumar Jayjiyandas Pithdiya, 43) Janardan Malji Mhatre, 44) Hansabai Suresh Mhatre, 45) Kailas Suresh Mhatre, 46) Bhamini Bhalchandra Madhvi, 47) Hemant Suresh Mhatre, 45, Bhamini Bhalchandra Madhvi, 47) Hemant Suresh Mhatre, 45) Lalit Kedarnath Mhatre, 53) Dakshta Kedarnath Mhatre, 53) Mohini Kedarnath Mhatre, 54) Bharti Suresh Thakure, 62) Manoj Shashikant Rakvi, 67) Shalan Shashikant Rakvi, 68) Shilpa Ramakant Patke, 59) Shalijaja Harendra Ghare, 60) Shalan Shashikant Rakvi, 67) Kamlesh Harendra Ghare, 60) Shalan Shashikant Rakvi, 67) Manaharal Bayantre, 71) Gira Shawant Mhatre, 80) Milayashwant Mhatre, 80) Milayashwan

Sagar Hotel, 16), Radna Krishnal CHS LID, 169) New Venketesin Kunj CHS LID, 169
Gaurav Tower CHS LTD, 170) The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that
as per below details those, whose interests have been vested in the said property may submit
their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shal
be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taker
accordingly. The hearing in the above case has been fixed on 27/01/2025 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane Area Old Survey No. New Survey No. Hissa No. 679 274 1620 Sq. Mtr. 679 274 769 Sq. Mtr 680 271 384 Sq. Mtr. 681 273 1325.75 Sq. Mtr.



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963



जाहीर सूचना

गृहनिर्माण संस्था मर्यादित – "दोस्ती वेस्ट काऊंटी। जंवळ, जुना आग्रा रोडला लागून,बाळकुम ठाणे पश्चिम ४००६०८.या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत फ्लॅट क्रमांक ३०२ धारण करणाऱ्या श्रीमती सुजाता सुधाकर वढावकर यांचे तारीख एक ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही.संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही त मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाव संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचकडे सकाळी (ते संध्याकाळी ८.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

तिकाण : ताणे दिनांक - १७/०१/२०२५

एन. जी रिजन्सी बिल्डिंग न ८ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. यांच्याकरिता आणि वतीने.

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येते की. स्वर्गीय श्री. अझीम

इब्राहिम परकार यांना फ्लॅट क्र.५०२, 'जय पॅलेस' (सदर इमारत) म्हणून ज्ञात इमारत क्र.३९ मधील 'सी' विंग तसेच खालील अनसचीत सविस्तर नमद केलेली जागा मे. आरती कन्स्टक्शन कं. यांच्यादारे क्र.बीडीआर-४-९१५-२००२ अंतर्गत नोंद असलेले दिनांक २६ मार्च २००२ ग्रेजीचे विकी क्यारनामा अंतर्गत दिलेले फ्लॅट क्र.६०२ या ऐवजी क्र.बीडीआर-४-४६१-२००३ अंतर्गत नोंद दिनांक २१ जानेवारी, २००३ रोजीचे सुधारित करारनामा अंतर्गत देण्यात आली होती. सदर **श्री. अझीम** इब्राहिम परकार यांचे ४ एप्रिल, २०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती कविता योमधारी सिंग व त्यांची मुलगी सारा **अझीम परकार** हे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तिस, वैयक्तिक क्षमतेत किंवा अन्य प्रकारे सदर फ्लॅटबाबत ताबा, तारण, अधिभार मालकीहक्क, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा किंवा अन्य त्र्यवस्था, लिव्ह ॲण्ड लायसन्स, वापर, वहिवाट, खरेदीदार, हस्तांतर, बक्षीस, न्यास, वारसाहक, विक्री करारनामा, सामंजस्य करार किंवा अन्य इतर प्रकारे काही अधिकार, हक्क किंवा हिताचा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसांच्या** आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. असा कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहेत आणि योग्य असेल त्याप्रमाणे सदर फ्लॅट व शेअर्ससह व्यवहार केला जाईल.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.५०२, क्षेत्रफळ ५७० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) (सदर फ्लॅट), ५वा मजला, 'जय पॅलेस (सदर इमारत) म्हणून ज्ञात इमारत क्र.३९ मधील 'सी' विंग, जमीन सर्व्हे क्र.१६३ व संबंधित सीटीएस क्र.१२१८, गाव वर्सोवा, तालुका अंधेरी मुंबई उपनगर जिल्हा, यारी रोड, एअर इंडिया कॉलनीजवळ, वर्सोवा अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ (सदर जमीन) येथील जागेचे सर्व भाग व खंड.

सही / - वकील झीनत पिरानी वकील, उच्च न्यायालय, मुंबई संपर्कः ९८१९६५७४४३ दिनांक: १७.०१.२०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr

Arunkumar Jayantilal Muchhala and

Mrs. Ritika Arun Kumar Muchhala

Certificate No. 3 for 5 (Five) share

bearing distinctive nos. 11 to 15 issue

by the Juhu Beekay Co-Operative

Housing Society Limited having address

Amar Tower, Anand Rao Devle Marg

Near Chandan Cinema , Juhu, Mumbai

400 049 issued by the society agains

Flat/Unit No. D1, Amar Tower

Person/s having any information abou

the whereabouts of the original of the said Share Certificate No.3 should

inform the undersigned society at Ground Floor, Amar Tower, Anand Rao

Devle Marg, Near Chandan Cinema

uhu, Mumbai- 400 049 within **15** days

of publication of this notice failing

which the said society shall initiate the

process of issuing a Duplicate Share

सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, माझे अशील बॉबी मॅथ्यु वर्गीस व

श्रीमती रेखा वर्गीस हे फ्लॅट क्र.००१, इमारत

क्र.ए-१/२१ व २२, आता ट्युलिप म्हणून

ज्ञात इमारत, साई बाबा नगर, शांती पार्कजवळ,

मिरा रोड (पुर्व), तालुका व जिल्हा-४०११०७,

जमीन जुना सर्व्हे क्र.४७६, नवीन सर्व्हे

क्र.१२०, हिस्सा क्र.पैकी, महसूल गाव भाईंदर,

मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), तालुका

व जिल्हा ठाणे, नोंदणी उप-जिल्हा व जिल्हा

ठाणे या जागेचे अ.क्र. सीएचए-१२६६-

१९९८ अंतर्गत दिनांक १३.०४.१९९८ रोजी

नोंद असलेले दिनांक ३०.०३.१९९८ रोजीच्या

विक्री करारनामानसार संयक्त मालक आहेत.

त्यांच्याकडे अ.क्र.१ ते ५ (दोन्हीसह) असलेले अनुक्रमांक १ चे भाग प्रमाणपत्र आहे. श्रीमती

रेखा वर्गीस यांचे २१.०४.२०२० रोजी निधन

झाले आणि ट्युलिप को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेंड यांनी भाग प्रमाणपत्र दिनांक

१४.१२.२०२४ रोजी वारसाहकानुसार श्री

बॉबी मॅथ्यु वर्गीस यांच्या नावे हस्तांतरण केले.

जर कोणासही सदर मालमत्तेवर काही दावा

असल्यास त्यांनी खाली नम्द केलेल्या

आमच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा

असे दावा त्याग केले आहेत असे समजले

सही/-

जाईल.

दिनांक: १६.०१.२०२५

ठिकाण: मुंबई

For Juhu Beekay Co-operative

Housing Society Ltd

Date: 17.01.2025

Certificate to my client.

Place: Mumbai

Bungalow.

राज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Notice is hereby given to Invite Tender/ Quotation: rom experienced and Reputed Civil Contractors for labour work and for material in last 3 years & completed min 5 projects for building repairs. Terrace Waterproofing, Plumbing & Painting Works for the proposed building Galaxy (Agarwal Township) Coop. Hsg. Soc. Ltd., Kauls Heritage, Village Bhabola, Vasai Road (W), Dist, Palghar 401 202. From: 15th Janaury 2025 And The Last Date Of Submitting Tender/ Quotation is 24th January Timing: 5pm To 7pm Society Office Monday 8

> For Galaxy (Agarwal Township) CHS. Ltd Chairman/ Secretary/ Treasurer

निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

NIWAS (पर्वीची इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, यापुढे सदर एनएचएफपीएल म्हणून संदर्भ) नोंद. कार्या.: युनिट क्र.३०५, ३रा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट ॲव्हेन्य, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

ताबा सूचना

Stamp

(नियम ८(१) व (२))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ अंतर्गत प्रतिभुत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमुद्रप्रमाणे मागर्ण सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्या

सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **एनएचएफपीएल**चे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **तांबा** प्रत्येक मालमत्ते समोर नमुद तारखेला घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ र् उपकलम (८) ची तरतद आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एनएचएफपीएल**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून

करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे कर्ज खाते कर्जदार व मालमत्ता मागणी सूचना दिनांक स्थिती व रक्कम १. विनयकुमार कमलेश मिश्रा रु.६,६६,०१३/- (रुपये सहा लाख सहासष्ट LNVIR0HL वास्तविव १३ जानेवारी. 02220022152 2024

२. हेना देवी हजार तेरा फक्त) दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२२ ताबा **मालमत्ता तपशील:** फ्लॅट क्र.जी-२, तळमजला, ए विंग, (ईमारत क्र.७), टाईप-बी७ए, श्री बालाजी ॲव्हेन्यु, सेक्टर-१, ग क्र.११५, ११६ व ११८, कॉसमॉस पॅराडाईजजवळ, टाटा हौिसेंग, बेटेगाव, बोयसर (पूर्व), पालघर, महाराष्ट्र-४०१५०१

तिकाण∙ पालघर दिनांकः १७.०१.२०२५

प्राधिकत अधिकार्र निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता



टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९टीजी१९६५पीएलसी००१५५१ नोंद व कॉर्पो. कार्यालय: एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा अग्निशमन केंद्राजवळ, कुलाबा, मुंबई-४००००५. दर.:+९१ ९९२०० ५४८४७, ई-मेल: tci@mtnl.net.in, वेबसाईट: www.tciil.in

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		
संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
९५.४८	१७३.१५	३४.५0
(६३.६५)	(१३८.०८)	(१४.८०)
(६३.६५)	(१३८.०८)	(१४.८०)
(६३.६५)	(१३८.०८)	(१४.८०)
(६३,६५)	(১০.১٤۶)	(१४.८०)
९०.६७	९०.६७	९०.६७
(७.१०) (७.१०)	(१५.४०) (१५.४०)	(१.६५) (१.६५)
	अलेखापरिक्षित १५.४८ (६३.६५) (६३.६५) (६३.६५) १०.६७	अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

पर्यंत उपलब्ध अमेल

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १६/०१/२०२५

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १५.०१.२०२५

जाहीर सूचना

४०००२७ येथे वसलेल्या गुलझार कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या संयुक्त सभासद आहेत

आणि नमृद सोसायटीच्या प्रत्येकी रु. ५०/- च्या भागांसाठी नमृद सोसायटीचे भाग प्रमाणपत्र क्र. ०३७ दिनांकित

१ मार्च २००४ अंतर्गत धारण केलेला विशिष्ट क्र. १८१ ते १८५ (दोन्ही धरून) च्या धारक आहेत आणि

३६/४०, दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा पूर्व, मुंबई – ४०००२७ येथे वसलेल्या 'गुलझार अपार्टमेंट'' म्हणून

ज्ञात असलेल्या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील ६५५ चौ. फू. मोजमाप असलेल्या सदनिका क्र. ८६ च्या

सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील मृत सभासदाचे उपरोक्त भाग आणि स्वारस्य हस्तांतरित करण्यासाठी

प्तमभागोंच्या आणि स्वारस्य हस्तांतरणासाठी त्याचे/ तिचे/ त्यांच्या दावे/ हरकतींच्या समर्थनार्थ अशा

कागदपत्रांसह आणि पुराव्यांसह मागवित आहेत. उपरोक्त विहित कालावधीत कोणतेही दावे/ आक्षेप प्राप्त

न द्याल्यास सोसायरीच्या उपविधी अंतर्गत पदान केल्यापमाणे सोसायरीच्या भांडवल/मालमनेतील मत

सभासदाच्या समभाग आणि स्वारस्याचा व्यवहार करण्यास सोसायटी मक्त असेल, समाज सोसायटीच्य भांडवल/मालमत्तेतील मृत सभासदाचा हिस्सा आणि व्याज हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडून प्राप्त

झालेले दावे/आक्षेप. सोसायटीच्या उपविधीनसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील. सोसायटीच्य

. नोंदणीकृत उपविधीची एक प्रत दावेदार/ आक्षेप घेणाऱ्यांकडून पडताळणीसाठी सोसायटीच्या कार्यालयात,

सोसायटीच्या सचिवांकडे सूचना प्रसिद्ध झाल्यापासून विहित कालावधी संपेपर्यंत स. १० वा. ते सायं. ६ वा.

गलझार कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

सदर सुचना प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदान

सोसायटी याद्वारे वारस किंवा वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्या किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडन

धारक आणि ताबेदार असून १२.०६.२०२४ रोजी कोणतेही नामनिर्देश न करता निधन झाले आहे

श्रीमती मना फाखरुदिन मांडवीवाला हे ३६/४०. दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा पूर्व, मुंबई

सही/-

रविशंकर झुनझुनवाला

डीआयएन:००२३१३७९

अध्यक्ष व स्वतंत्र संचालक

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

जाहीर लिलावाने ऑटो रिक्षा वाहने विक्रीची सूचना

बँकेच्या थकीत कर्ज वसुलीकरीता ठाणे शाखेची खालील (रिक्षा) वाहन जेथे आहे व ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत विकणे आहे. वाहन नोंदणी ऑटो रिक्षा तपासणी दिनांक व वेळ कर्जटाराचे नाव

1	क्र.		दिनांक	वाहन क्र	
	1	AMIT SURESHCHANDRA PUROHIT	2017	MH05-DL-5803	दि. ३०.०१.२०२५
	2	SANDEEP R JADHAV	25.01.2018	MH05-DL-9266	वेळ : सकाळी ११.०० वा.
	3	OMPRAKASH SITARAM YADAV	04.04.2016	MH05-CG-7331	संपर्क : ठाणे शाखा व
	4	SANTOSH M GAIKWAD	25.01.2018	MH05-DL-9252	मुख्य कार्यालय
	5	MUKESH S. PUROHIT	15.12.2017	MH05-DL-6316	
	6	NITIN KONDIBA PANDHARE	26.12.2017	MH05-DL-7047	
_					·

निविदा फॉर्म भरताना अनामत रक्कम रु.१०००/-(विनापरतावा) बँकेत डी.डी., किंवा रोखीने भरणा करुन सिलबंद निविदा जाहिरात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून सोमवार दि.२०.०१.२०२५ - पासून बँकेचे मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ किंवा ठाणे शाखा येथे कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० यावेळेत दि.०३.०२.२०२५ पर्यंत आणून द्याव्यात. लिलाव मंगळवार दि.०४.०२.२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यालयात करणेत येईल. कोणतेही कारण न देता सर्व निविदा स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार बँक राखून तेवीत आहे

दिनांक : १७.०१.२०२५ ठिकाण : मुंबई.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५ जानेवारी, २०२५

किशोर सु.घोलबा

जाहीर सूचना

वेथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.ए/४०१, ४था मजला, पुर्णिमा अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत (यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भ), जमीन प्लॉट क्र.२३, गाव नवघर, वसई (पश्चिम) (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) ही जागा श्री. सुरेश कालुसिंग दमाई यांनी श्रीमती हेमलता विजय गडा यांच्याकडून नोंद क्र.वसई१-४४९-२०२५ नुसार दिनांक १०.०१.२०२५ रोजीच्या नोंद विक्री करारनामा मार्फत खरेदी केली.

थी। जयंतीलाल गानजी गडा व विजय गानजी गडा यांनी दिनांक ०४ ०९ २००३ गेजीचे अ क वसर्द१-४४४४-२००३ अंतर्गत ोंद असलेले दिनांक २५.१२.२००२ रोजीच्या नोंद विक्री करारनामानुसार सदर मालमत्ता खरेदी केली.

नोंद असावी की, श्री. जयंतीलाल गानजी गडा व विजय गानजी गडा हे दोघे सख्खे भाऊ आहेत. श्री. जयंतीलाल गानजी गडा हे अविवाहीत असन यांचे १८.०५.२०२४ रोजी निधन झाले आणि विजय गानजी गडा यांचे १९.११.२०१७ रोजी निधन झाले.

आम्ही येथे सुचित करीत आहोत की, श्रीमती हेमलता विजय गडा (पत्नी) व श्रीमती मयुरी विजय गडा (मुलगी) हे वर नमुद गलमत्तेचे कायदेशीर वारसदार आहेत.

. श. शारदा बिल्डर्स आणि श्रीमती वनिता मह्रापुरकर यांच्या दरम्यान झालेला दिनांक १२.०५.१९८२ रोजीचा मुळ विक्री करारनाम श्रीमती हेमलता विजय गडा यांच्याकडून हरवला आहे यांनी याबाबत नवघर पोलीस ठाणे–४०१२०२ येथे दिनांक १६.०१.२०२५ रोजी लापता तक्रार क्र.४७०४/२०२५ अंतर्गत नोंव

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करु नये. जर कोण व्यक्तिस सदर फ्टेंटबाबत विक्री, सह-मालकीत्व, भागीदारी करातमामा, अदलाबदल, हस्तातर, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, तारण, बक्षीस, बहिबाट, लिल्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसाहक्क, ताबा, अधिभार, मालकी हक्क, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित स्वरुपात दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व दस्तावेजी पुराव्यांसह खालील वाक्षरीकर्त्यांकडे खाली नमद केलेल्या पत्त्यावर सदर सचना प्रकाशन तारखेपासन **०७ दिवसात** कळवावे.

वकील पुजा रुपेश फटका

ए-१/२०७, लाराम सेन्टर, फेडरेल बँकेच्या वर, रेल्वे स्टेशन समोर, अंधेरी पश्चिम-४०००५८

PUBLIC NOTICE

ThisThis is to bring to the knowledge of general public at large on behalf of my clients i.e. (1)MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DÉVASIS SEN, (2) MS. SAKSHI SANJAY MUKHERJEE Nee SAKSHI DEVASIS SEN and (3) MS. SHREYA SANJAY MUKHERJEE Nee SHREYA DEVASIS SEN that then Sub Developers i.e. M/S. PIONEER BUILDERS sold the Flat No. 204 on Second Floor, in 'A' - Wing, area admeasuring 340 Sq. Ft. (Built Up), in the Building then known as "SILENT PARK" now known as "ROYAL SILENT PARK C.H.S. LTD.", lying, being and situated at Village Sandor, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar, to then Purchasers i.e. (1) MR. SANJAY ASHIT MUKHERJEE, (2) MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN by greement for sale dated 09/08/2000 which was duly registered in the office of Sub Registrar Vasai 1 bearing registration No. Chhapil 1653 2000, Dated 09/08/2000.MR. SANJAY ASHIT MUKHERJEE holds 50% Share in the said Flat & MRS. SARBANIS MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN holds 50% Share in the said Flat. Late MR.SANJAY ASHIT MUKHERJEE died on 17/04/2007 leaving behind him (1)MRS. SARBANI S. MUKHERJEE Nee RESHMA DEVASIS SEN - (Wife), (2) MS. SAKSHI SANJAY MUKHERJEE Nee SAKSHI DEVASIS SEN - (Daughter) & (3)
MS. SHREYA SANJAY MUKHERJEE Nee SHREYA DEVASIS SEN -Daughter) as his only legal heirsto the said Flat. Now my clients have 100% ownership rights in the abovementioned Flat.

So it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementioned Flat and Share Certificate shal raise objection at the address given below, within 14 (Fourteen) days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future.

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202.

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **श्रीमती रिटा भरत गोरासिया** व **श्री. भर**त ए. गोरासिया हे फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, क्षेत्रफळ ५४७.३७ चौ.फु. कार्पेट अर्थात ५०.८५ चौ.मी. कार्पेट, श्री अभिषेक को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटीची शांतीधाम म्हणून ज्ञात इमारत, **मथुरादास विस्तारीत रोड.** प्लॉट जमीन सीटीएस क्र.१३३९-बी/२. महसल **गाव** कांदिवली, तालुका बोरिवली, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर नवीन फ्लॅट क्र.४०१ म्हणून संदर्भ) येथील जागेचे मालक आहेत. यांनी येथे प्रस्तत केले आहे की. १) अ क बी.डी.आ १०/७४९७/२०१२ अंतर्गत संयक्त उपनिबंधक बोरिवली ४ येथे नोंद्र असलेले दिनांक १४.०८.२०१२ रोजीचे विक्री करारनामानसार श्री. राकेश मनसखभाई पटेल. श्रीमती सोनिया राकेश पटेल. श्री अल्पेश मनसुखभाई पटेल, हस्तांतरकर्ता यांनी सदर फ्लंट क्र.ई/१०१, १ला मजला, क्षेत्रफळ ४३१ चौ.फु. कार्पेट, श्री अभिषेक कोहौसोलि. मधील शांतीधाम म्हणून ज्ञात इमारत, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ ही जागा श्रीमती रिटा भरत गोरासिया, श्री. भरत ए. गोरासिया, श्रीमती विजयाबेन ए. गोरासिया, प्राप्तकर्ते (यापुढे सदर जुने फ्लॅट क्र.ई/१०१ म्हणून संदर्भ) यांच्या नावे विक्री केले. २) . ज्याअर्थी **श्रीमती विजयाबेन ए. गोरासिया** यांचे ०७.०९.२०९३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्री. भरत ए. गोरासिया** हे सदर जुने फ्लॅट क्र.ई/१०१ बाबत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. ३) ज्याअर्थी सोसायटीने श्रीमती रिटा भरत गोरासिया व श्री. भरत ए. गोरासिया यांच्या नावे फ्लॅट क्र.ई/१०१ बाबत अनुक्रमांक ४९१ ते ४९५ धारक भाग प्रमाणपत्र क्र.९९ आणि सदर फ्लॅट हस्तांतर केले. ४) ज्याअर्थी मे. दिव्या एन्टरप्रायझेस, विकासक, प्रथम भाग आणि श्री अभिषेक कोहौसोलि. सोसायटी/निश्चिती पक्षकार, द्वितीय भाग यांच्या दरम्यान झालेला अ.क्र.बीआरएल-३/३०५४/२०१६ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक बोरिवली–३ येथे नोंदणीकृत असलेले दिनांक १६.०४.२०१६ रोजीच्या स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामानसार नवीन फ्लॅट क्र.४०१ ही जागा श्रीमती रिटा भरत गोरासिया व श्री. भरत ए. गोरासिया, सदस्य, वृतीय भाग यांना त्यांचे जुने फ्लॅट क्र.ई/१०१ या ऐवजी देण्यात आले. **५)** ज्याअर्थी सदर सोसायटीने दिनांक ०१.०७.२०२३ रोजी **श्रीमती रिटा भरत गोरासिया** व **श्री** भरत ए. गोरासिया यांच्या नावे सदर नवीन फ्लॅट क्र.४०१ बाबत अनक्रमांक १६१ ते १७० धारक नवीन भागप्रमाणपत्र क्र.१७ वितरीत केले.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपडा, अदलाबदल ारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार दस्तावेज नापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, दक्षिण हॉटेलजवळ** दिहसर चेक नाका, दिहसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

तिकाण: मुंबई दिनांक: १७.०१.२०२५

श्री. किरण ई. कोचरेक के.के. असोसिएटस्, वकील

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of JSW HOLDINGS LIMITED having its Registered Office at Village Vasind Taluka Shahapur, District Thane, Thane, Maharashtra, 421604, registered in the name of the following Shareholder/s have been lost by them

Name of the Shareholder/s Polio No. Certificate Distinctive No. of No./s Number/s Shares							
Name of the	Folio No.	Certificate	Distinctive	No. of			
Shareholder/s		No./s	Number/s	Shares			
RASHMI P. MARFATIA	R01386	12447	543340 TO	62			
PRUTHUL C. MARFATIA			543401				
The Dublic are bareby as	Hionod one	inat nurahaa	ina ar daalina i				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial district, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad Telangana,500032 TEL: 040-67161500 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai Date: 17.01.2025

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L51900MH1986PLC041499 नोंद्र. कार्याः राजा बहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३ टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. ९२५७०५६९६९ Website www.oasiscaps.com,

E-mail:admin@oasiscaps.com व्हेडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या (ईजीएम) बाबत माहिती

पेथे सूचना देण्यात येत आहे की, **ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची विशेष नर्वसाधारण सभा (ईजीएम) **मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५** रोजी द.१२.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण . गिरपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि नवीनतम परिपत्रक क्र.९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ यांच्याद्वारे वितरीत क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ नुसार (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) ईजीएम सूचनेत नमुद विशेष विषयांवर विमर्ष करण्यासाठी होणार आहे.

.. गम्मीए व मेबी परिपचकानमाए कंपनीने ज्या मटस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी /निबंधक व इस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे नोंद केले आहेत आणि नोंद दिनांक अर्थात शकवार. १० जानेवारी. २०२५ रोजी सदस्य असणाऱ्या सर्व व्यक्तींना विद्यत स्वरुपाने स्पृष्टीकरण -भहवालासह ईजीएमची सचना पाठविली आहे. सदर सचना कंपनीच्या www.oasiscaps.com व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com,</u> एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

र्द-वोटिंगमार्फत मत देण्याची प्रततः

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये उपस्थित राहन सहभागी होता येईल, याचे तपशील ईजीएम सचनेत नमद करण्यात आले आहे. कपया नोंद असावी की. वास्तविक स्वरूपात ईजीएममध्ये सहभागी होण्याची कोणतीही तरतुद नाही.

ईजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिली आहे. ईजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग सुविधा आणि ईजीएम दरम्यान मत देण्याचा पर्याय सदस्यांना असेल. रिमोट ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया ईजीएम सूचनेत नमुद आहे.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केले नाहीत त्यांनी विद्युत स्वरुपात ईजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद करण्याकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे.

भागधारक यांनी कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी __ द्रिमॅट स्वरुपात आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपी आयडी+सीएल आयडी), नाव क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत. पॅन (पॅनकार्डर्च स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com वर पाठवावे. वास्तविक स्वरुपात आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे

स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत)

आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिलकंपर्न किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे ई-मेलवर पाठवावेत.

मंडळाच्या आदेशान्वये ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

सही/ राजेश कमार सोधार्न व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२५१६८५६

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

जाहीर नोटीस

संकल्प को. ऑप. क्रेडीट सो. लि. रु. नं. १६, तृप्तीसदन, को.हौ.सोसायटी ९० फीट रोड पोलीस चौकीमागे,

मंबर्ड, १७ जानेवारी, २०२५

Assistant Registrar Co-on Societie Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 5030 Date 15/01/2029

अर्जदार जाब देणा

अनुक्रमांक १ ते ३

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २९/०१/२०२५ **रोजी दपारी ३.००** वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

	अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र				
l	۶.	श्री. रविकुमार हरिशंकर शुक्ला	१८/११/२०२४	१३९०	५,०६७/-	१				
l	٦.	श्री. कमलाप्रसाद उमाशंकर दुबे	-''-	-"-		2				
l	₹.	श्री. अब्दुल कादीर बशीर खान	-''-	-"-		ş				
l	ही नोटीस आज दिनांक १५/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.									

सहाय्यक निबंधक



सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८, वेबसाईट:www.authum.com, ई-मेल:info@authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७-११७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. कॉर्पोरेट कार्यालय: दी रुबी, ११वा मजला, नॉर्थ-वेस्ट विंग, प्लॉट २९, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०००२८.

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

											(रू.काटात)
	एकमेव						एकत्रित				
,	संपलेली तिमाई	ो	संपलेले	९ महिने	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष	
३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
६१८.५६	9998.28	४९१.४४	३१४६.१८	942८.३9	२४२९.७८	६१९.५५	999६.८३	६९३.६२	३१५५.0४	३०४३.९९	४४००.८९
६२०.१८	९५९.७२	६५६.९९	२८२१.६४	9६२२.४9	२९१९.१०	६१३.५८	९५९.५९	६५५.०८	२८१८.८१	२८३०.०८	४१६७.९८
६२०.१८	९५९.७२	६५६.९९	२८२१.६४	9६२२.४9	२९१९.१०	438.89	८४२.७७	६ 09.३६	२४७८.८१	२७४७.७१	8224.40
484.9८	८४३.७२	६ 0३.२७	२४८१.६४	9823.49	२९१९.५०	438.89	८४२.७७	६ 09.३६	२४७८.८१	२७४७.७१	8228.28
५७३.१४	9893.38	9308.80	३ 0९८.९७	३ 0४५.७२	४७६९.५९	५६७.३७	9९9२.४२	9330.86	३०९६.१४	४३६९.८४	६ १३४.८४
१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८
३२.90 ३२.90	४९.६८ ४९.६८	३५.५२ ३५.५२	98६.99 98६.99	८३.८२ ८३.८२	909.८९ 909.८९	३१.७६ ३१.७६	४९.६२ ४९.६२	३५.४१ ३५.४१	984. ९ ५ 984. ९ ५	9६9.७८ 9६9.७८	२५२.२८ २५२.२८
	३१.१२.२४ अलेखापरिक्षित ६१८.५६ ६२०.१८ ५४५.१८ ५७३.१४ १६.९८ ३२.१० ३२.१०	३१.१२.२४ ३०.०९.२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ६१८.५६ ११९.७२ ६२०.१८ ९५९.७२ ६२०.१८ ९५९.७२ ५४५.१८ ८४३.७२ ५७३.१४ १९१३.३६ १६.९८ ४९.६८ ३२.१० ४९.६८ ३२.१० ४९.६८	संपलेली तिमाही 39.92.28 अलेखापरिक्षित ६१८.५६ १९१८.७२ ६२०.१८ १५९.७२ ६२०.१८ १५९.७२ ६२०.१८ १५९.७२ ६५६.९९ १४५.१८ ८४३.७२ ६०३.२७ १६९८ १६९८ १६९८ १६९८ १६९८ १६९८ १६९८ १६९८	संपलेली तिमाही संपलेली ३१.१२.२४ ३०.९२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.५२.२४ ३१४६.१८ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ ५४५.५८ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ २८२१.६४ ५४५.१८ २४८.१६ २४८.१६ ५४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४८.१६ २४६.१०	संपलेली तिमाही संपलेले ९ महिने ३१.१२.२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ ३१.१२.२३ अलेखापरिक्षित १५२८.३१ १५२८.४१ १५८.४८.११ १५८.४८.११ १५८.४८.११ १५८.४४.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६२८.४१ १६८.१४ १६८.१४ १६८.१४ १६८.१४ १६८.१४ १६.१८ १६.१८ १६.१८ १६.१८ १६.१८ १६.१४ १४६.११ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१२ १८.१८ १८.१८ १८.८२ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.८२ १८.८२ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ १८.१८ <	संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले वर्ष ३१.१२.२४ अलेखापरिक्षित १८.५६ ३०.९२.४४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित १९८.५६ ३१.१२.२४ १९१.४४ ३१.१२.२४ ३१.१८.३२ ३१.०३.२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित १८.५३ २४२.७२ १५२८.३० २४२९.७८ ६२०.१८ १५१.७२ ६५६.९९ २८२१.६४ १६२२.४१ २४१९.१० ६२०.१८ १५१.७२ ६५६.९९ २८२१.६४ १६२२.४१ २४१९.१० ५४५.१८ १५६.९९ २८२१.६४ १६२२.४१ २४१९.१० ५४५.१८ १८३.२० १४२३.५९ २४१९.५० २४१९.५० ५७३.१४ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १६.९८ १८.९८ <	संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले वर्ष संपलेले वर्ष	संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली ९ महिने संपलेले वर्ष संपलेली तिमाही अंपलेली तिमाही अंपलेलापिकित अंपलेलाप	संपलेली तिमाही संपलेले दिमाही संपलेले दिमाही 39.92.28 2829.90 439.89 C82.89 2899.90 439.89 <th< td=""><td>संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष ३१.१२.२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.४८.८०</td><td>संपलेली तिमाही संपलेल वर्ष संपलेली तिमाही संपलेल २ महिने ३१.१२.२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ११.१८.०० २१.१८.०० २१.१८.०० २१.१८.०० २०४३.०० २०४३.०० २०४५.०० २०४५.०० २०४८.०० २०४५.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४७.००</td></th<>	संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष ३१.१२.२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१२.४५ ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.१४.८० ३१.४८.८०	संपलेली तिमाही संपलेल वर्ष संपलेली तिमाही संपलेल २ महिने ३१.१२.२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ ११.१८.०० २१.१८.०० २१.१८.०० २१.१८.०० २०४३.०० २०४३.०० २०४५.०० २०४५.०० २०४८.०० २०४५.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४८.०० २०४७.००

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतार आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.authum.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

सही /

अमित डांगी पर्णवेळ संचालव

ॲड. के.एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, दुकान क्र.३, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७. येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती सीमा निलेश राऊत व श्री. निलेश यशवंत राऊत हे फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, 'बी' विंग, 'दादा महाराज हाईटस्', गिरगाव विभाग, कांदेवाडी, खाडिळकर रोड, गिरगाव, मुंबई-४००००४ येथील फ्लॅट खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी बँकेच्या नावे सदर फ्लॅटच्या तारणाकरिता आयडीबीआय बँक लि.कडे संपर्क केला आहे.

स्थायी पर्यायी निवास करारनामानुसार **मे. श्री वास्तुदीप डेव्हलपर्स** यांनी भाडेकरू/ वहिवाटदार म्हणून श्री. मधुसुदन बाळु वाघे यांना पायऱ्यांखालील वहिवाट जागेऐवजी फ्लंट क्र.५०२ ही जागा दिली. मे. श्री वास्तुदीप डेव्हलपर्स आणि श्री. मधुसुदन बाळु वाघे (मुख्य करारनामामध्ये श्री. मधुसुदन बाळु वाघे यांचे नावाकरिता वाचावे) तसेच मुख्य करारनामामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे नाव असेल तेथे श्री. मधुसुदन बाळु वाघे असे बदलण्यात आले होते. यांच्या दरम्यान दिनांक ०६.०२.२०१७ रोजीचा सुधारित नोंद करारनामा झाला होता. ज्याअर्थी श्री. मधुसुदन बाळु वाघे यांचे २०.०२.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार नामे श्रीमती मनिषा मधुसुदन वाघे (पत्नी), श्री. वैभव मधुसुदन वाघे (मुलगा) व श्री. अभिजीत मधुसुदन वाघे (मुलगा) हे आहेत. दिनांक १५.०९.२०२३ रोजीच्या ताबा पत्रानुसार (योग्य प्रमाणे) सदर मे. श्री वास्तुदीप डेव्हलपर्स यांनी फ्लॅट क्र.५०२ ही जागा श्रीमती मनिषा मधुसुदन वाघे यांच्याकडे दिली. श्रीमती मनिषा मधुसुदन वाघे यांचे १२.११.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार नामे **श्री.** वैभव मधुसुदन वाघे (मुलगा) व श्री. अभिजीत मधुसुदन वाघे (मुलगा) हे आहेत. श्री. अभिजीत मधुसुदन वाघे, मुक्तकर्ते यांच्याद्वारे निष्पादित दिनांक २३.११.२०२४ रोजीचे नोंद मुक्तता करारनामानुसार त्यांनी त्यांचे १००% शेअर श्री. वैभव मधुसुदन वाघे, प्राप्तकर्ते यांच्या नावे मुक्त केले. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक, वहिवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासून चौदा दिवसात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहे.

मुंबई आज दिनांकीत १७ जानेवारी, २०२५

कार्यालय क्र.: ३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

आमचे अशिलांनी आम्हाला कळविले आहे की, दिनांक २८.१०.२०१६ रोजीच्या

मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं. (वकील व नोटरी)